



॥ सा विद्या या विमुक्तये ॥

# स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

“ज्ञानतीर्थ” परिसर, विष्णुपुरी, नांदेड - ४३१६०६ (महाराष्ट्र)

**SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY NANDED**

“Dnyanteerth”, Vishnupuri, Nanded - 431606 Maharashtra State (INDIA)

Established on 17th September 1994 – Recognized by the UGC U/s 2(f) and 12(B), NAAC Re-accredited with 'A' Grade

## जनसंपर्क कार्यालय (PUBLIC RELATIONS OFFICE)

Phone: (02462) 229325

Website: [www.srtmun.ac.in](http://www.srtmun.ac.in)

E-mail: [srtmunpro1@gmail.com](mailto:srtmunpro1@gmail.com)

संदर्भ क्र.: ज.का./२०२०-२१/२३६

दि.०७/०९/२०२१

कृपया प्रसिद्धीसाठी :-

### ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रास नंदकिशोर मोतेवार यांची सददिच्छा भेट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्रास गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक नंदकिशोर मोतेवार यांनी सददिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रंथोपार्जन विभागात ग्रंथ खरेदीची प्रक्रिया, त्यासाठी होणारा माहिती तंत्रज्ञानाचा वापर जाणून घेतला. अभ्यासिकेस भेट देवून त्यातील आसन व्यवस्था व सोयी सुविधा यावर चर्चा केली. देवघेव विभागातील ओपॅक, संगणकीकृत देवघेव, मुद्रित ग्रंथ लेबल्स, फर्निचर, छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथदालन इत्यादीची पाहणी केली.

त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ स्मृती दालनास भेट देवून स्वामीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांची तसेच हैद्राबाद मुक्ति संग्रामावरील ग्रंथसंपदा व विद्यापीठ प्रकाशनाबद्दल जाणून घेतले. त्यांनी नियतकालिके, संदर्भ सेवा, इंटरनेट लॅब, ज्ञान स्रोत समिती कक्ष इत्यादी विभागाना भेटी दिल्या. यात त्यांनी थेसिस ऑफ द मंथ, भारतीय अर्थसंकल्पया कात्रण सेवा, सीडी लायब्ररी, प्रबंध डिजीटायझेशन, प्लॅगॅरिझम तपासणी प्रक्रिया, पीएच. डी. प्रबंध सीडी, शोधगंगा, शोधगंगोत्री प्रकल्पातील सहभाग, दिव्यांग कक्ष, ब्रेली ग्रंथसंपदा इत्यादी विषयी माहिती घेवून सविस्तर चर्चा केली. भेटीनंतर प्र. संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथ भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ज्ञान स्रोत केंद्राच्या प्रगतीची प्रशंसा करून दोन्ही विद्यापीठांच्या ज्ञान स्रोत केंद्रानी परस्पर समन्वय व सहकार्याची गरज विशद केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती शास्त्रज्ञ रणजित धर्मापुरीकर यांनी तर आभार डॉ. राजेश काळे यांनी मानले. यावेळी जी एन लाठकर, डॉ. अरुण हंबर्डे, सायलू नरोड, डी एस पोपळे, खाजामिया सिद्दीकी, मोहनसिंग पुजारी, पांचाळ, बी आर कांबळे आदिची उपस्थिती होती.

प्रति,

मा. संपादक/ जिल्हा प्रतिनिधी,

दैनिक/इलेक्ट्रॉनिक मेडिया/सामाजिक संपर्क माध्यम,

सप्रेम नमस्कार,

मान्यवर/ महोदय,

उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

जनसंपर्क अधिकारी,

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,

ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड - ४३१ ६०६.